

Morganite Crucible (India) Limited
Morgan Advanced Materials
Molten Metal Systems
B-11, M.I.D.C., Waluj,
Aurangabad 431 136,
Maharashtra, (India)

January 12, 2021

To,
Department of Corporate Filing,
Bombay Stock Exchange,
Floor-25, PJ Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001

Sub:- Newspaper publication for intimation of Board Meeting for consideration and approval of Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2020


Dear Sir/Madam,

As per Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are hereby enclosing copies of newspaper advertisement published in the Business Standard (English) and Sakad Today (Marathi) dated on January 12, 2021, in respect of Board Meeting scheduled for consideration and approval of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020.

Kindly take the note of the same on your records.

Yours Faithfully,

For Morganite Crucible (India) Limited



Rupesh Khokle
(Company Secretary)



Encl.: As above



DMart scales ₹2 trillion m-cap after strong Dec quarter show

Upsides could be capped in the near term on margin pressures

After two quarters of double-digit revenue decline, Avenue Supermarts returned to the growth trajectory, posting better-than-expected performance in the December quarter of financial year 2020-21 (Q3FY21). Led by festive sales in October and November, the company reported 10 per cent growth in Q3 over the year-ago quarter.



STREET VIEW



Brokerage	Rating	TP	Upside (%)
JM Financial	hold	2,655	(10.9)
Edelweiss Capital	hold	2,864	(3.9)
Morgan Stanley	overweight*	3,275	9.9
JPMorgan	neutral	3,170	-7.7
Jefferies	hold	3,200	7.4
Prabhudas Lalladher	buy	3,296	10.6
COS Securities	reduce	2,700	-9.4
Godman Sachis	buy	3,142	5.5
Credit Suisse	underperform	2,400	-19.4
Kotak Securities	SI	1,885	-36.7
Amit Capital	reduce	2,850	-4.3
Axis Capital	SI	2,450	-17.8
IIFL	add	3,000	0.7

*Overweight-In-line; TP: Target price
Compiled by BSResearch@BSE.com Source: Bloomberg

While reported margins are at a six-quarter high, the company may struggle to maintain that. The management highlighted that it is facing inconsistent supplies from the non-FMCG sector and raw material costs are trending up. Lack of availability, coupled with rising prices, could impact its volumes and margins in the current quarter.

On the product mix front, the company highlighted the sluggish offtake of out-of-home segments such as apparel, laundry, footwear, travel among others. Given that these could take time to hit their peak, the mix could remain adverse in the near term, away from these higher margin segments and towards the staples segment.

While the company indicated that overall sales and mix are heading towards pre-Covid levels, December was a disappointment with same store sales declining 4 per cent for stores that were two years old or above. About three-fourths of its 221 stores have been in operation for over two years. While the company added a new store in the quarter, store count is up 13 per cent year-on-year (YoY).



The company highlighted that restrictions on store operations in some cities after the festive period led to lower December sales. However, that was still an improvement from the over 12.3 per cent fall in Q2.

Sales in Q3 were led by higher billing per customer with consumers making fewer trips. Its e-commerce operation, DMart Ready, continues to grow on a small base (up 92 per cent to ₹75 crore) with the company expanding its presence in Ahmedabad, Bengaluru, and Hyderabad. The company is also increasing its general merchandise in the online space with the inclusion of home furnishing, small electrical items, and kitchen aids. DMart Ready,

however, is still a small part of consolidated revenues (12 percent) and is making losses at the operating level. Despite an inferior mix with sales tilted towards staples and fast-moving consumer goods (FMCG), the company was able to improve its operating profit margins by 50 basis points over the year-ago quarter to 9.3 per cent. In addition to revenue growth, the company has kept a tight control over costs, with other

expenses falling by 7 per cent. While reported margins are at a six-quarter high, the company may struggle to maintain that. The management highlighted that it is facing inconsistent supplies from the non-FMCG sector and raw material costs are trending up. Lack of availability, coupled with rising prices, could impact its volumes and margins in the current quarter.

On the product mix front, the company highlighted the sluggish offtake of out-of-home segments such as apparel, laundry, footwear, travel among others. Given that these could take time to hit their peak, the mix could remain adverse in the near term, away from these higher margin segments and towards the staples segment. Analysts are confident about the growth opportunities for the company fueled by expansion in the online and physical retail formats as well as a strong balance sheet. Grocery retailers such as DMart were able to recover faster than other retail segments and could gain market share in the near term as the stock is trading at over 7.5 times its FY23 earnings estimates. Himanshu Nayyar of Yes Securities expects a period of consolidation in the stock with investors waiting to see the impact of aggressive online competition in the grocery space.

Worried about valuations? Go for a balanced advantage fund

Investors who run an asset-allocated portfolio with periodic rebalancing can manage without them

With the Sensex closing in on the 50,000 mark, the euphoria in the equity markets is palpable. However, as the monthly outflows from equity mutual funds (MFs) demonstrate, investors are also worried about high valuations. Many fund managers and advisors are currently suggesting that investors take exposure to balanced advantage fund (BAF)/dynamic asset allocation fund (DAAF) to cope with this environment.

Each fund house has a model based on which it decides how much equity allocation in its BAF/DAAF will take at different market levels. As markets turn expensive, these funds reduce equity exposure, and vice-versa.

Not every investor needs to use these funds, especially for the long-term. "A long-term portfolio built out of equities, debt and gold, and rebalanced periodically will do the job well," says Vidya Bala, co-founder, Primelvestor.

The advantage of this approach is that the investor has greater control over his portfolio. He can decide on a long-term asset allocation, based on his risk appetite and time horizon, and stick to it.

Investors have less control over the level of risk that a BAF/DAAF carry. "The fund manager decides how much exposure he will have to large-cap versus mid- and small-cap stocks. Investors also have little control over how much credit or duration risk these funds will take on the debt side," adds Bala.

"Currently, investors are becoming anxious about valuation levels and about a possible market correction, and are unsure about the level of equity allocation they should have. Those who wish to hand over the decision to an automated model may invest in these funds," says Aji Menon, chief executive officer, PGI India MF, whose new fund offer for BAF will begin shortly.

Automated asset allocation enables investors to buy low and sell high, something that is difficult for them to do on their own due to behavioural biases.

Investors who cannot manage an asset-allocated portfolio or rebalance regularly, or do not have an advisor, may opt for these funds, but only after a detailed study of their strategy. Try to understand the model the fund will follow. "It is best if the asset allocation decision is based on a transparent, quantitative model, with little left to the fund manager's discretion, as we plan to do," says Menon.

Understand the equity range within which the fund will operate. Make sure it is true to label, that is, it varies the equity allocation based on market levels and does not keep it fixed. Also, check its past strategy in derivatives.

A higher allocation to derivatives will make the portfolio less volatile, but will also reduce returns. Make sure you are comfortable with the level of mid- and small-cap allocation, and the level of credit and duration risk the fund has taken in the past. Finally, invest for at least three years.

STICKING AROUND FOR THE LONG TERM HAS PAID OFF

	AUM (₹ crore)	1 year	3 years	5 years	7 years	10 years
ICICI Prudential Balanced Advantage	27,646.9	14.0	8.6	11.0	12.5	12.0
HDFC Balanced Advantage*	3,966.8	13.0	4.4	10.7	13.8	10.9
Edelweiss Balanced Advantage	1,023.5	26.1	10.8	11.2	12.4	10.6
Nippon India Balanced Advantage	2,856.1	13.9	6.5	11.1	12.8	10.0
Invesco India Dynamic Equity	700.1	11.3	4.5	9.4	10.9	9.7

* Adjusted net asset value. Funds are regular, growth oriented. Above-1 year returns are compounded annually. Source: motilalfoxfordindia.com

AIIs get partial relief as Sebi relaxes norms

Waiver to the AIF in respect of compliance with the de-declarations, in the manner specified by the board.

The exemptions are limited to an "AIF in which each investor other than the manager, sponsor, employees or directors of the AIF or employees or directors of the Manager, has committed to invest not less than ₹70 crore... and has furnished a waiver to the AIF in respect of compliance with the de-declarations, in the manner specified by the board."

The exemptions are limited to an "AIF in which each investor other than the manager, sponsor, employees or directors of the AIF or employees or directors of the Manager, has committed to invest not less than ₹70 crore... and has furnished a waiver to the AIF in respect of compliance with the de-declarations, in the manner specified by the board."

The exemptions are limited to an "AIF in which each investor other than the manager, sponsor, employees or directors of the AIF or employees or directors of the Manager, has committed to invest not less than ₹70 crore... and has furnished a waiver to the AIF in respect of compliance with the de-declarations, in the manner specified by the board."

Procter & Gamble Hygiene and Health Care Limited

Health Care Limited
CIN: L24239MH1984PLC012971
Regd. Office: P & G Plaza, Central Gardens Road, Chakola, Andheri (E), Mumbai 400 099
Tel: (91-22) 2826 5000; Fax: (91-22) 2826 7337;
email: invest.gr@pigg.com Website: www.pig.com

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company has been scheduled on Wednesday, February 3, 2021 to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2020. This information is also available on the website of the Company i.e. www.pig.com and on the website of the Stock Exchange(s).

For Procter & Gamble Hygiene and Health Care Limited Sd/- Flavio Machado Company Secretary
Place: Mumbai
Date: January 11, 2021

MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED

CIN: L26920MH1986PLC036507
Registered Office: B-11, MIDC Industrial Area, Vajali, Aurangabad 431136.
email: rupekh.kholke@morganite.com website: www.morganitem.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, February 10, 2021 at the Registered Office of the Company, inter-alia to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter and the financials ended December 31, 2020. The information is also available on the website of the Company viz. www.morganitem.com and the website of the Stock Exchange where the Company's shares are listed viz. Bombay Stock Exchange Limited (www.bseindia.com).

For Morganite Crucible (India) Limited Sd/- Rupekh Kholke Company Secretary
Place: Aurangabad, Maharashtra
Date: January 11, 2021.

VST INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Azadnagar, Hyderabad - 500 020
Phone: 91-40-27860001; Fax: 91-40-27860032;
CIN: L29150TG1930PLC000576
Email: investors@vstltd.com, website: www.vstltd.com

ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES
Notice is hereby given that the following share certificates issued by the Company have been reported as lost/stolen/destroyed and registered with the Registrar of Companies for issue of duplicate share certificates.

Folio No.	Share Cert. No.	Face Value	Dividend No.	Name of the Share Holder
P002250	3315616-3315616	1424078	1424988	P. Prerna S. Doshi
				J. Bhargavadas C. Shan
				Dr. J. Champa Dhuri Dhuri
0000652	3310643-3310645	4025004	4026563	J. Champa Dhuri Dhuri
				Dr. J. Champa Dhuri Dhuri
				Dr. J. Champa Dhuri Dhuri
				Dr. J. Champa Dhuri Dhuri
				Dr. J. Champa Dhuri Dhuri
				Dr. J. Champa Dhuri Dhuri
				Dr. J. Champa Dhuri Dhuri
				Dr. J. Champa Dhuri Dhuri

The Public are hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person who purchases any share certificate in respect of the above share certificates without ascertaining the status of such certificates with the Company at its Registered Office at the address given below within 15 days from the date of publication of this notice, shall not be entitled to the Company's proceeds in respect of such share certificates.

For VST INDUSTRIES LIMITED Sd/- P. K. MANGIJI Company Secretary
Date: 12.01.2021

Public Notice

It is to inform to all the General public that Rajkesh Dal Bharat Vaibhav Party is offering to Register in Party the party office address is C-4, Shiv dhani chaw, co-operative housing Society near B.M.C colony, gajal nagar, Nalasopara (east), Palghar - 401209, Maharashtra. According to this group has general public Representative Act, 1951 under section 29K of the Political party, in form of registration for India election commission, New Delhi has applied to be presented in the name of office of the address is given below.

President Chairman: Krishna Kumar Pandey, Add: Room no. 105, saibabari apartment, shirdi nagar, gajal nagar, Nalasopara (east) Palghar - 401209, Maharashtra.
General Secretary Secretary: Sahel Shahi, Add: Room no. 3, Kollhapur Estate, Khamalhari, yadav nagar, khamalhari nagar, saknaka, mumbai - 400072, Maharashtra.
Treasurer: Krishna Muthi R. Tripathi, Add: 7/5 new bhamburdi chawl, room no. 5, hanuman temple, mansh nagar, Kalva (west), Thane - 400605, Maharashtra.

If anybody has (propose name of party) objection in registration than your objection for this reason with secretary (Political party) India election commission house, ashok road, New Delhi, 110001 is to be introduced within 30 days and has to be send within it.

Gillette India Limited

CIN: L26931MH1984PLC267130
Regd. Office: P & G Plaza, Central Gardens Road, Chakola, Andheri (E), Mumbai 400 099
Tel: (91-22) 2826 8000; Fax: (91-22) 2826 7337;
email: ipo.invest@pigg.com
website: www.pig.com

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company has been scheduled on Thursday, February 4, 2021 to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2020. This information is also available on the website of the Company i.e. www.pig.com and on the website of the Stock Exchange(s).

For Gillette India Limited Sd/- ChaNaahyan Hegde Company Secretary
Place: Mumbai
Date: January 11, 2021

NOTICE is hereby given that the following owners/occupants as mentioned in the table below of the land area as mentioned herewith: hereby agreed to sell and transfer all their rights, interests and title in the property by my client by way of sale/Exchange/Ordeal on Development basis. The price and the manner in which the sale/Exchange/Ordeal on Development basis is free from all encumbrances claim and demand whatsoever.

All Persons, Banks, Co-operative Societies and Land Acquisitions Department having any claim or claims against or in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, hypothecation, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at the office address mentioned below within 15 days from the date hereof, failing which said Sale/Exchange/Ordeal on Development basis will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived and my client shall complete said transaction.

THE SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of the land mentioned in the table below:

Sr. No.	Survey No./Hsa No.	Cultivable Area (Ac.)	Non-Cultivable Area (Ac.)	Total Area (Hsa/Ac.)	Occupants Name
1	792	2,360.00	0.00	2,360	Nagam Anand (L15300HRP), Man Ganesh Rajwade through Gaurdan Mahesh Shrin. Pavalay (L15300HRP).
2	784	1,188.00	0.07	1,260	Nagam Anand (L15300HRP), Shri. P. Jayashankar Vasthi of a joint venture through Gaurdan Mahesh Shrin. Pavalay (L15300HRP).
3	7912	0.00	0.00	0.00	Nagam Anand (L15300HRP), Shri. P. Jayashankar Vasthi of a joint venture through Gaurdan Mahesh Shrin. Pavalay (L15300HRP).

The above mentioned lands are situated, lying and being at Village Devalli Tal. Rahat, Talukha Bilwandi, District Thane and within the limits of Gramapanchayat Devalli Tal. Rahat and within Registration Sub District and Talukha Bilwandi, Registration District and District Thane.

Date: 12.01.2021
Place: Badlapur

Advocate Mr. DipakSolanki
Mob. No. 8850167392
Flat No. 402, C Wing, 3rd Floor, Residency Manjarji, Near Dapoli Park, Badlapur (W).

Public Attn: I am informed that my client has misplaced the following documents in respect of Industrial Gas Co. 101, Sakinaka (1) The following documents: 1. Original Agreement for Sale along with Registration Record (2) 20-10-1998 between M. S. D. Builders and M/s. Keyur Electrical Services And M/s. Sitempans Card Systems Pvt. Ld. 3. Original Registration record along with Registration Record (3) 20-10-1998 between M. S. D. Builders and M/s. Keyur Electrical Services And M/s. Sitempans Card Systems Pvt. Ld. 4. In case the same is found in the hands of third party, the same is returned to my client or to his lawful heirs, if any. In case any person has any rights, claims or interests in respect of aforesaid property, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which the same shall be considered as abandoned. Advocate Parag J. Pimple S/4, Pravin Palace, Pt. Desaiji Nagar, Vasa Road (W), Tal. Vasa, Dist. Palghar. Mob: 9890079352 Date: 12/01/2021

e-TENDER NOTICE - 0078 / 2020-21

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website https://eprocmrument.mahagenco.in

e-Tender No.	RFx No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)
TN0607 CHP1 Reblotted	3000014999	Supply of brake block with ferrodo lining for locomotive at Knaperkhedha TPS.	2.37
TN0608 TM1 Reblotted	3000015003	Procurement of complete assembly of jacking oil pump for unit 1 to 4.	24.10
TN0609 AHP2 Reblotted	3000015043	Repairing & reconditioning of 30 KW submersible slurry pumps of ash handling plant Unit No. 5 (500 MW) Knaperkhedha TPS.	5.91
TN0610 FM2	3000015053	Procurement of various lighting material for (FM-II) 500 MW Knaperkhedha TPS.	8.43
TN0611 TeS2 Reblotted	3000015054	Supply of Radio Remote Control System for EOT hoist.	2.34
TN0612 CHP2	3000015061	Annual work contract for the work of manual picking and discharge ways the stones, iron, pieces, over sized coal lump, wooden logs and other extraneous material from running conveyor belts in CHP-II, 500 MW TPS Knaperkhedha.	209.21
TN0613 EM1 Reblotted	3000015051	Comprehensive annual maintenance contract for operation / maintenance / servicing and repairing of "OTIS" make lifts in 210MW unit.	12.09
TN0614 AHP1 Reblotted	3000015109	Reconditioning of impellers & bowls of Jyoti make 400T pump as and when required basis at TPS Knaperkhedha.	7.67
TN0615 WTP1	3000015151	Supply of neoprene rubber water side diaphragms at WTP-1, Knaperkhedha TPS.	1.79
TN0616 BM2 Reblotted	3000015082	Procurement of GI sheet required for insulation of duct line at Unit 5, 500 MW TPS Knaperkhedha.	3.78
TN0617 AHP2 Reblotted	3000015146	Contract for lining of 12 Tons long bow Hydra crane on n/s and when required on per day basis for 500 MW Knaperkhedha TPS.	6.91

Note: Tender cost is Rs. 1,00,00/- + GST. Sd/- Chief Engineer (O&M), MSPGL, TPS Knaperkhedha

DEBT'S RECOVERY TRIBUNAL GOVERNMENT OF INDIA, MINISTRY OF FINANCE (DPS)

P.M.T. Commercial Building No. 1, Shantabai Road, Swargate, Pune 411024
Ph: 020-24282831

RECOVERY PROCEEDING NO. 121/2016

Central Bank of India Certificate Holder
Vs. M/s. Rajan (India) Mills Pvt. Ltd. & ORS. Certificate Holders

NOTICE FOR SETTLING A SALE PROCLAMATION

To, M. R. A. K. Pasan, since deceased, by his legal representatives (a) Mr. Aditya Anil Purohit (b) Mrs. Usha Anil Pasani (c) Mrs. Sunita D. More
Whereas the Honble Presiding Officer of the Tribunal has issued Recovery Certificate in MA No. 117/2005 for recovery of Rs. 25,30,11,881.96 (Rupees Twenty five crore thirty lakh twenty thousand eight hundred and eighty one paisa ninety and 96/100th part only) with interest and cost from the said debtor certificate holder.

Whereas the said debtor certificate holder and the undersigned has attached the property assets of the said certificate holder and ordered its sale.
You are hereby informed that 27th day of January, 2021 has been fixed for drawing up the proclamation of sale and sending the same to the interested parties who are hereby called upon to participate in the settlement of the terms of the proclamation and bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the property or any part thereof.

SCHEDULE OF THE MORTGAGED PROPERTY

All that piece and parcel of land situated within District Solapur, within Barshi Talukha and within village Vasthi bearing enclosure Block No. 399, measuring 7 Hectors 52 Ares 30 Cents (approx. more or less) all 7 Hectors 52 Ares, assessed at Rs. 29,37,41,36/- (more or less) situated in the following: On or towards South: Nalla (dyeing). On or towards West: Aare. Cons. Block No. 400 and Solapur Road. On or towards North: Cons. Block No. 397, 398.

Given under my hand and seal at Pune this 08th January, 2021.

(M. D. K. Yama) Recovery Officer / DRT, Pune

Public Attn: I am informed that my client has misplaced the following documents in respect of Industrial Gas Co. 101, Sakinaka (1) The following documents: 1. Original Agreement for Sale along with Registration Record (2) 20-10-1998 between M. S. D. Builders and M/s. Keyur Electrical Services And M/s. Sitempans Card Systems Pvt. Ld. 3. Original Registration record along with Registration Record (3) 20-10-1998 between M. S. D. Builders and M/s. Keyur Electrical Services And M/s. Sitempans Card Systems Pvt. Ld. 4. In case the same is found in the hands of third party, the same is returned to my client or to his lawful heirs, if any. In case any person has any rights, claims or interests in respect of aforesaid property, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which the same shall be considered as abandoned. Advocate Parag J. Pimple S/4, Pravin Palace, Pt. Desaiji Nagar, Vasa Road (W), Tal. Vasa, Dist. Palghar. Mob: 9890079352 Date: 12/01/2021

रोजंदारीची नोकरी सोडून युवकांनी उभारली बँक

मुस्ता येथील मनोज व गणेश मापारे यांची यशस्वी वाटचाल

स्वीकारण उदाहरण

राष्ट्रीय युवादिन विशेष



मनोज मापारे

देशीय समाजात... युवांचा संदेश... नोकरी सोडून... उभारली बँक...

उद्योग क्षेत्रात... यशस्वी वाटचाल... मुस्ता येथील...

स्वयंसेवा... मापारे यांचा... यशस्वी वाटचाल...

मुस्ता येथील मनोज व गणेश मापारे यांची यशस्वी वाटचाल...

मुस्ता येथील मनोज व गणेश मापारे यांची यशस्वी वाटचाल...

मुस्ता येथील मनोज व गणेश मापारे यांची यशस्वी वाटचाल...

अवतीभवती

बोगाव अन्न येथे शेतकऱ्यांची आत्यंतिका... अन्नधान्याच्या...

भाजपला सुरुवात लावण्याचे सत्तार यांचे मनसुबे यशस्वी

सिल्लोड तालुक्यातील स्थिती : पक्षांतराचे वाहू लागले वारे

सिल्लोड तालुक्यातील स्थिती : पक्षांतराचे वाहू लागले वारे... भाजपला सुरुवात...

सिल्लोड तालुक्यातील स्थिती : पक्षांतराचे वाहू लागले वारे... भाजपला सुरुवात...

सिल्लोड तालुक्यातील स्थिती : पक्षांतराचे वाहू लागले वारे... भाजपला सुरुवात...

सिल्लोड तालुक्यातील स्थिती : पक्षांतराचे वाहू लागले वारे... भाजपला सुरुवात...

अग्निशमन यंत्रणेला वीस वर्षांचा वनवास!

फुलंब्रीतील स्थिती, सुरक्ष वाऱ्यावर, आगीच्या घटनांत होतय वाढ

अग्निशमन यंत्रणेला वीस वर्षांचा वनवास!... फुलंब्रीतील स्थिती...

अग्निशमन यंत्रणेला वीस वर्षांचा वनवास!... फुलंब्रीतील स्थिती...

अग्निशमन यंत्रणेला वीस वर्षांचा वनवास!... फुलंब्रीतील स्थिती...

अग्निशमन यंत्रणेला वीस वर्षांचा वनवास!... फुलंब्रीतील स्थिती...

गोदावरीपाठोपाठ शिवना नदीकाठीही भिती

गोदावरीपाठोपाठ शिवना नदीकाठीही भिती... नदीकाठीही भिती...

पैठण तालुक्यात आता ७८ गावांत निवडणुका

पैठण तालुक्यात आता ७८ गावांत निवडणुका... पैठण तालुक्यात...

६९ उमेदवार विविरोध

६९ उमेदवार विविरोध... ६९ उमेदवार विविरोध...

साप्ताहिक

साप्ताहिक... साप्ताहिक...

पुस्तकातून पडद्यावर

पुस्तकातून पडद्यावर... पुस्तकातून पडद्यावर...

SPI-ENTRANCE-CDS... APEX CAREERS... SPI ENTRANCE, NDA & NA EXAM, SSB INTERVIEWS, XI-XII+HND + CDS EXAM

MORGANite MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED... For Morganite Crucible (India) Limited

जगातील श्रेष्ठता... जगातील श्रेष्ठता...

जगातील श्रेष्ठता... जगातील श्रेष्ठता...

जगातील श्रेष्ठता... जगातील श्रेष्ठता...

SBI ताबा नोटीस... SBI ताबा नोटीस...

सुरक्षा कवच... सुरक्षा कवच... साप्ताहिक... पुस्तकातून पडद्यावर